

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/सु 2/543/22
टोकन क्र. 41202300001834
दिनांक - 01/02/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 15AI019130700

अर्जदार यांनी दिनांक 27/01/2023 रोजी श्री. सुरजनाथ चंदरनाथ सतनाथी, पत्ता- बॅ.क. ३६- ए, रूम ७, उल्हासनगर १ मालमत्ता क्र. 15AI019130700 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत जसोता/दिपक प्रकाशलाल वासवानी या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्रांचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करिता
- २) श्री. जसोता प्रकाशलाल वासवानी, श्री. दिपक प्रकाशलाल वासवानी व श्री. किशन एम. मुरपानी यांचे मा. दुय्यम निबंधक उल्हासनगर १ यांच्याकडील नोंदणीकृत केलेले खरेदी खत क्र. १०८ दि. १३/०५/२०१४
- ३) श्री. किशन एम. मुरपानी व श्री. सुरजनाथ चंदरनाथ सतनाथी यांचे मा. दुय्यम निबंधक उल्हासनगर १ यांच्याकडील नोंदणीकृत केलेले खरेदी खत क्र. २३०० दि. ०४/१२/२०१४
- ४) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर

लिपीक


उपरोक्त कागदपत्रांन्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 15AI019130700 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करिता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. सुरजनाथ चंदरनाथ सतनाथी या नावाची नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचा अध्यात्मनुसार प्रस्तावित

उप-कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	510-00
Receipt No.	108008/1031
Date	17/02/2023
Sign	



No. UMC:TD:UNIT- 2/54322
 Register No. 41202300001834

Date: 12/02/2023
 Sr. No. 15/0673

To,

Mr. Surajnath Chandernath Satnathi

Bk. No. 36-A Room No. 7

Ulhasnagar- 421001

Sub : Mutuation of Entry as a **Owner** in respect of Property bearing Sr. No **15/0673** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: 27/01/2023

Sir,

Your name has been entered in place of **Mrs. /Mr. Jasota /Deepak Prakashlal Vaswani** under Ward No. **15** Prop.No. **15A1019130700** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance	No.0908/2014 2300/2014	Dt 13/05/2014 04/12/2014
2. Conveyance Deed (CD)	No.-----	Dt -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No.-----	Dt -----
4. Partition deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
5. Gift deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
6. Mortgage deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7. Release deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8. Letter of Administration granted by court	No.-----	Dt -----
9. Death Certificate of deceased	No.-----	Dt -----
10. Indemnity bond / Relinquishment of rights	No.-----	Dt -----
11. Objection Notice published in the News paper Namely	No.-----	Dt -----
12. Registered Will	No.-----	Dt -----
13. Probate of will	No.-----	Dt -----
14. Heir ship Certificate issued by competent court	No.-----	Dt -----
15. Unregistered Instrument attested by Notary namely	No.-----	Dt -----

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation